

Date:- 17/12/18

प्रति,  
मा. प्राचार्य  
विवेकानंद कॉलेज,  
कोल्हापूर

विषय - इंडस्ट्रियल व्हीजीटसाठी परवानगी मिळणेबाबत.

महोदय,

आपल्या महाविद्यालयामध्ये बी.व्ही.क. फौन्ड्री  
टेकनॉलॉजी विभागातील प्रथम वर्ष विद्यार्थ्यांची  
इंडस्ट्रियल व्हीजीट आयोजित करण्याचे योजिले आहे.  
सदरची व्हीजीट 'Dev Metallics' येथे  
दिनांक 21/12/18 रोजी होणार आहे. सदरची  
व्हीजीट शिवाजी विद्यापीठाच्या अभ्यासक्रमाचा भाग  
आहे.

तरी कृपया आपली परवानगी मिळावी ही नम्र  
विनंती.

कळावे.

*Handwritten signature*

*Handwritten signature*

Nodal Officer 17/12/2018  
B.Voc. & Community College Unit  
Vivekanand College, Kolhapur

आपला विश्वासू

*Handwritten signature*

प्रा. संकेत सं. वाठारे  
विभागप्रमुख बी.व्ही.क.  
फौन्ड्री टेकनॉलॉजी विभाग



# श्री स्वामी विवेकानंद शिक्षण संस्थेचे विवेकानंद कॉलेज (स्वायत्त), कोल्हापूर

२१३०, ई ताराबाई पार्क, कोल्हापूर, जि. कोल्हापूर - ४१६ ००३  
शिवाजी विद्यापीठ, कोल्हापूर संलग्नीत

नॅक मानांकन : "A" (सी.जी.पी.ए. ३.२४) दि. १९-०९-१६ (तिसरी फेरी)  
कॉलेज उईथ पोटेन्शियल फॉर एक्सलन्स यु.जी.सी., (दोनदा)  
स्टार कॉलेज - डी.बी.टी. - भारत सरकार



Ph. : 0231-2658612, 2658840 Fax : 0231-2658840 Resi. : 0231-2653962 Website : www.vivekanandcollege.org E-mail : info@vivekanandcollege.org

संस्थापक  
डॉ. बापूजी साळुंखे  
D. Lit.

अध्यक्ष  
मा. ना. चंद्रकांत दादा पाटील  
महसूल, मदत व पुनर्वसन, सार्वजनिक बांधकाम  
मंत्री, (सार्वजनिक उपक्रम वगळून) महाराष्ट्र राज्य

कार्याध्यक्ष  
प्राचार्य अभयकुमार साळुंखे  
M.A.

सचिव  
प्राचार्या सौ. शुभांगी गावडे  
M.Sc., B.Ed.

प्राचार्य  
डॉ. एस. वाय. होंगेकर  
M.A., M.Ed., P.G.D.T.E.,  
M.Phil., Ph.D.

जावक क्रमांक व्हि.सी.के./

दिनांक : 20/12/19

To,  
The Managing Director,

Dev Metallurgy  
MIDC, Shiradi

Subject: About Study Visit of Students in your esteemed Organisation.

Respected Sir,

**Vivekanand College** is NAAC Re-accredited with grade 'A' and is having status of 'College with Potential for Excellence' by UGC. Our college is awarded the grade of 'Star College' by DST-Govt. of India.

We have started three years B.Voc degree course in Foundry Technology. As our course is skill based education oriented. So we are planning to visit different foundry industries to acquire theory base practical knowledge by our students.

Your industry is one of the best foundries which is having foundry related acknowledgeable and advanced processes. We assure that visit in your industry will definitely add practical information about foundry process to our students.

So, we request you to allow our students to visit & observe foundry process work. We will take care that our students will not disturb your foundry work.

Hoping for your positive response.

Thanking you,

Yours faithfully,

Contact:  
Prof. Satish B. Gaikwad.

**Nodal Officer**

**B Voc. & Community College Unit  
Vivekanand College, Kolhapur**

(Dr. S. V. Hongekar)  
**PRINCIPAL**  
**Vivekanand College**  
**Kolhapur.**



## DEV METALLIKS

Plot No 603/3 - B, Behind Kolhapur Axel, M.I.D.C., Shirol,  
Kolhapur - 416 122, Ph. No. :- 0230 - 2469681, 9765788500  
E Mail :- [devmetalliks@rediffmail.com](mailto:devmetalliks@rediffmail.com)

Date: 21/12/18

Sl. No	Name	Sign
1)	Mahesh. S. Telgaon	
2)	Ashish G. Bhosale	
3)	Swapnil V. Kamble	
4)	Suresh D. Thombare	
5)	Poojey S. Sheth	
6)	Rushikesh suhas Jadhav	
7)	Shubham ankush buvagosavi	
8)	kumar shivaji Jadhav	
9)	kedari dhananjay salokhe	
10)	Atul Balkrushna Chandne	
11)	prithviraj R. Desai	
12)	shubham T. Mane	
13)	Nitin B. Kadam	
14)	Ashok H. Khat.	
15)	Kapil H. Mirajkar	

Above Students have attended  
the industrial visit.

DEV METALLIKS

Authorized Signatory